

कठोर

सतत बाहेरच चमचमीत खाऊन माणूस सोकावतो, चरबी वाढते, तब्येत बिघडते, मग वैद्य गाठा, तपासण्या करा, कडू गोळ्या औषधे खा, काढे चूर्ण तोंड वेंगाडून घ्या, कारण काय तर, इतकी परिस्थिती वाईट झाली, ती अजून बिघडू नये म्हणून, आपल्या नात्याचं पण असंच असत, काही वेळा काही गोष्टी वाहवत गेल्या की एखादी व्यक्ती कठोर बोलते, काहींना वाईट वाटते, पण हे थोडे कडवट बोलणे परिस्थिती अजून बिघडू नये म्हणून असते, ती व्यक्ती स्वतःकडे कडवटपणा घेते, पण ते नाते मग आहे त्या स्तरावर निदान अजून ढासळण्यापेक्षा टिकून तरी राहते...

© सपु

www.saarthbodh.com